CIN: L24100MH1955PLC009663

REGD. OFFICE: 7. JAMSHEDJI TATAROAD. CHURCHGATE RECLAMATION. MUMBAI-400 020 Ph: 022 - 2282 0048, E-mail: polychemltd@kilachand.com, Website: www.polychemltd.com

To Date: 18.07.2025

Head Listing Compliance

Bombay Stock Exchange Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 001

<u>Company Code – 506605</u>

Dear Sir/ Ma'am,

Sub: Newspaper Publication of Notice of 68th Annual General Meeting

We forward herewith the extract of Publication of Notice of 68th Annual General Meeting, published in newspaper viz. The Free Press Journal (English Edition) and Nav Shakti (Marathi Edition), dated 18.07.2025 as required.

The above is for your information.

Thanking You.

Yours faithfully,
For **Polychem Limited**

(Deepali V Chauhan)
Company Secretary & Compliance Officer
Mem No. A38273

AU SMALL FINANCE BANK LIMITED

The below mentioned Borrowers & Co-Borrowers are informed to remove their movable assets from the mortgaged property (mentioned in the below table) which is going to be sold by AU Small Finance Bank Ltd. (A Scheduled Commercial Bank) through auction proceeding under SARFAESI Act. 2002 otherwise the movable assets would be transferred to any rented location at their own cost and they will also be liable for any damage caused during the shifting, i it is not removed within 15 days. For other queries contact: Mr. Trilok Gajbhiye 8424015065 or at nearest branch.

Loan A/c No./Name of Borrower Detail of (Loan A/C No.) L9001060837848046 & roperty Situated At- Flat No. 319, Floor No. 2, Building Name L9001060129040110, Shravani Byuti Parlr Aayesha, Ward No. 12, S R. No. (Borrower), Smt.Sangita Sunil Tayde W/O Sunil 40, Vill- Daraypur, Dist- Amravati Tayde (Co-Borrower), Smt. Sangita Boutique

Date : 17/07/2025

(Co-Borrower)

Authorised Office AU Small Finance Bank Limited

Maharashtra Admeasuring 119

Sq.Ft

केनरा बैंक Canara Bank 🕸 Réglante Systemation

ARM BRANCH MUMBAL- Canara Bank Building, 4th floor, Adi Marzhan Path, Ballard Estate, MUMBA - 400 001 Email: cb2360@canarabank.com TEL. - 022-22065425/30 WEB: www.canarabank.com Ref: CB/ARM/13(2)/July/Sunil/RS/2025

To,
Mr Sunil Parshuram Jadhav (Borrower) Flat no 101 on first floor, in A wing in Channel comer Co-oprative Housing Society Ltd constructed on Plot no 6, Sector no 16 at Village Kamothe, Navi Mumbai, Tahsii Panvel, District Raigad-410209
Mrs Sneha Sunil Jadhav (Co-Borrower) Flat no 101 on first floor, in A wing in Channel comer Co-oprative Housing Society Ltd constructed on Plot no 6, Sector no 16 at Village Kamothe, Navi Mumbai, Tahsii Panvel, District Raigad-410209
Mr Amit Arvind Kadam (Guarantor) 401 Shreeji Krupa P no B 317 B 319 Sector no 20 Belapur, Navi Mumbai-400614
Dear Sir/ Madam,
Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Aceste & Enforcement of Security Interest Act 2002

Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Asset Recovery Management Branch, Canara Bank Building, 4th floor, Adi Marzban Path, Ballard Estate, MUMBAI – 400 001 (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under: That Mr Sunil Parshuram Jadhav and Mrs Sneha Sunil Jadhav (hereinafter referred to as "the Derzoucia") here explicate great for eight of facility is facilities estated in the Schodule A bergunder. "the Borrower"1) has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements That Mr Amit Arvind Kadam (hereinafter referred to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of Rs. 31,06,373/- (Rupees Thirty one Lacs six Thousand Three Hundred seventy these only with interest thereon.

three only) with interest thereon. You also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 38,75,651.51 (Rupees Thirty Eight Lacs Seventy Five Thousand Six Hundred Fifty One and Paisa Fifty One only) with interest thereon, the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of

the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given

and have been evasive in settling the dues.

The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/ instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non Performing Asset (NPA) as on 21.08.2023 (mention date) in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within Bolliules of the Borrower as stated in Schedule C nereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at compounded monthly plus 2% penal interest together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 38,75,651.51 (Rupees Thirty Eight Lacs Seventy Five Thousand Six Hundred Fifty One And Paisa Fifty One only) with interest thereon together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section.

and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

(a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
(b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the

Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; and under othe applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect

of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such

realization / income.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands

for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force. This Notice is in lieu of earlier demand notice.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence. Thanking you

AUTHORIZED OFFICER

Total

Date:16.07.2025

SCHEDULE - "A"- Details of limit Sanctioned to MR Sunil Parshuram Jadhav and Mrs Sneha Sunil Jadhav

Sr. no.	Account no	t no Nature Of Loan/ Limit		Amount			
1	160001100885	5 Housing Loan		Rs.30,00,000/-			
2	164002687551	Canara Home Loan Secure		Rs.1,06,373/-			
		Total	Rs. 31,06,373/-				
	SCHEDULE -B [Details of security assets]						
SI No	SI No IMOVABLE Nam			Of The Title Holder			
1	Flat no 101 on first floor, in A wing in Channel corner			Sunil Parshuram			

Plot no 6, Sector no 16 at Village Kamothe, Navi

Mumbai, Tahsil Panvel, District Raigad-410209.

Co-oprative Housing Society Ltd constructed on Jadhav and Mrs Sneha

	admeasuring 346 Sqft carpet area. Security interest Id : 400065751890							
	SCHEDULE C [Details of liability as on date]							
SR No.	Nature of Limit	Account no	Amount	Rate of Interest (inclusive of Penal charges)				
1	Housing Loan	160001100885	Rs.30,00,000/-	10.25%				
2	Canara Home Loan Secure	164002687551	Rs.1,06,373/-	10.85%				

Rs. 31,06,373/-

पंजाब नैश्ननल बैंक 🔘 punjab national bank

charge of Punjab National Bank for the amounts and interest thereon.

ARMB, Thane, PNB Pragati Tower, 3rd Floor, Plot C-9, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East),

POSSESSION NOTICE Annexure –15

(Revised SI-10 B) Mumbai-400051. Email: cs8325@pnb.co.in

Punjab National Bank/ the Authorised Officer/s of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s). The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002, on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ ies and any dealing with the property/ ies will be subject to the

	o Name of The Borrower/mortgagor/ guarantor (Owner of the property)	Description of the property mortgaged	Date of demand notice	Date of affixture of possession notice	Amount outstanding as on the date of demand notice.(₹)	Name of The Authorised Officer/s
1) M/s. Sudarshan Export, Prop. Rajiv Chandra, Dattatray S Gowari & Mahesh Jagdish Rathod.		08.11.2021	15.07.2025	Rs.53,24,044.66/- (Rupees Fifty Three Lakhs Twenty Four Thousand Forty Four And Sixty Six Paisa Only) as on 31.10.2021	Mr. Sunil Kumar
2) Mr. Shankar Gajula (Borrower) & Mrs. Vasantha Gajula.	Equitable Mortgage of Flat No. B/206, Charkop Sea View CHSL, Plot No. 6, RSC 25, Sector 8, Charkop, Kandivali West, Mumbai - 400067.	12.04.2024	16.07.2025	Rs.64,59,104.17/- (Rupees Sixty Four Lakhs Fifty Nine Thousand One Hundred Four And Seventeen Paisa Only) as on Dated 31.03.2024	
3) Mr. Rajendra Satyabhan Upadhye & M/s. Shree Krushna Cattle & Poultry Feed	Land together with all buildings, super structure, plant & machinery, constructed or to be constructed or installed or to be installed present or future, and/ or the properties covered thereby situated at Flat No.1903, 19th Floor, area admeasuring 675.44 Sq.Ft along with 1 Car parking space, in the building known as 'Shanti Heights' constructed on the land bearing plot no.391-A, C Survey No.351/10 and plot no.392, C Survey No.350/10 situated at Village – Matunga Division, Taluka & District Mumbai city within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai".	04.04.2025	14.07.2025	Rs.4.28,15,644/- (Rupees Four Crore Twenty Eight Lac Fifteen Thousand Six Hundred Forty Four Only) as on 31.03.2025	Mr Manish Kumar

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets

Yours faithfully, -sa-AUTHORISED OFFICER For Punjab National Bank

Any person/s or Financial Institution having any claim to the undermentioned Premises as more particularly referred to in Schedule and/or any part thereof either by way of Sale, Agreement, Contract, Gift, Lease, Mortgage, Charge, Lien, legal heirship and/o possession/custody of Original Agreement/s and/or Share Certificate/s etc., or in any othe manner whatsoever is/are required to make the same known in writing, along with certified true copies of documentary proof, to the undersigned, JURISPEAK, Advocates & Consultants, having its address at 101, E-Wing, Prashal, Sant Janabai Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057, as well as by sending scanned copies of the same by email to mail@jurispeak.co.in, within 15 (fifteen) days from the date hereof, failing which such right title, benefit, interest, claim, and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived and/or abandoned, and the undermentioned Premises shall be deemed

to be clear and marketable THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

6 (Five) fully paid-up shares of Rs.50/- each bearing share distinctive Nos. 101 to 105 (both nclusive) under Share Certificate No. 021 dated 28th January, 2007 issued by "New Tulsi Villa Co-operative Housing Society Limited", registered under the Maharashtra Co operative Societies Act, 1960 bearing registration No. BOM / WKW / HSG / (TC) / 11790 2002-03 dated 11th October, 2002, together with the consequential benefits arising thereof including the right to use, hold, occupy, possess and enjoy Flat No.703 admeasuring 680 sq. feet (Carpet area) i.e. 75.80 sq. meters (Built-up area) on the 7th Floor in the C-Wing o the building known as 'Tulsi Villa', constructed on land or ground bearing Final Plot No. 78 of Town Planning Scheme No. VI (varied) of Vile Parle, now corresponding C.T.S. Nos. 926, 926/1 to 9 of Village Vile Parle (West), Taluka Andheri within Registration District and Sub-District of Mumbai Suburban Iving, being and situate at Baiai Road, Vile Parle (West) Mumbai – 400 056 ("THE SAID PREMISES").

Dated this 18th day of July, 2025.

M/S. JURISPEAK Advocates & Consultants

arande

arande

LAN NO.

213220910938462

1.SHAN MOHOMMAD

MOHOMMAD KHAN

213220911846203

2.MENAJ SHAN

LAN NO.

SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED Corporate Office: 10th Floor, Office No. 101,102 & 103, 2 North Av Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

DEMAND NOTICE

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the authorized officer of SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (SMFG ndia Credit) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following orrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

Name of the Borrower(s)	Demand Notice Date Amount	Description of Immovable property) properties mortgaged
1. Devesh Ramniklal Thakkar 2. Kiran Devesh Thakkar 3. Bright Inverters And Ups LAN- 172901311861808	8th July, 2025 ₹ 1,19,57,966.92/- (Rupees One Crore Nineteen Lakhs Fifty-Seven Thousand Nine Hundred And Sixty- Six And Ninety-Two Paisa Only) as on 4th July, 2025	Owner Of The Property – Devesh Ramniklal Thakkar & Kiran Devesh Thakkar Property Description - All That Piece And Parcel Of Residential Flat Bearing No.101, Admeasuring Area 1650 Sq.Ft. Built Up Area (1403 Sq.Ft. Built Up Area), On The 1st Floor In A-Wing, In The Building Known As Simran Park Of The Society Known As Simran Park Co- Operatice Housing Society Limited, Constructed On The Land Bearing Plot No. 619 (Part) Ulhasnagar-3 District Thane.

I.Balaji Tourist Centre Owner Of The Property – Usha 9th July, 2025 2.Purushottam ₹ 35,76,598/-Chandrakant Karande Property Description - All That Piece And Parcel Of Residential Room Bearing No.315 (Rupees Thirty-3.Shobha Purushotta Five Seventy-Six Admeasuring Area 180 Sq.Ft., On The 3rd Floor, In The Building Known As Sai Ganesh Sadan Constructed On Land Bearing Plot No.4, **Hundred And** Ninety-Eight Only) as on 4th July, 2025 Situated At Senapati Bapat Marg, Near Mahisl Market Dadar West Mumbai - 400028 213220911053482 .MANOJKUMAR

OWNER OF THE PROPERTY -9th July, 2025 SANTPRASAD DIXIT ₹ 31,58,880/-MANOJKUMAR SANTPRASAD DIXIT 2.SHOBHA MANOJ (Rupees Thirty-ROPERTY DESCRIPTION - ALL THA IECE AND PARCEL OF RESIDENTIAL FLAT Eight Thousand BEARING NO.502, ADMEASURING AREA 225 IN THE BUILDING KNOWN AS Eight Hundred and Eighty Only) as on 4th July, 2025 NEHRU NAGAR S.R.A. CO-OP HSG.SOC LTD. CONSTRUCTED ON LAND BEARING CTS NO. 1272,1273, 1277, 1277/1 TO 37(PT) & 38 LYING BEING AND SITUATED AT NEHRU NAGAR, VILLAGE KANJURMARG EAST

DISTRICT MUMBAI. 1.RAJESH OWNER OF THE PROPERTY - CHUNILAL 9th July. 2025 A SOLANKI
PROPERTY DESCRIPTION - ALL THA ENTERPRISES ₹ 22,50,397/-2.RAMESHWARI Rupees Twenty RAJESH SHINDE Two Lakhs Fifty PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL FLAT BEARING NO.302, ADMEASURING AREA 480 SQ.FT. BUILT UP, ON THE THIRD FLOOR OF 3.CHUNILAL A Thousand Three Hundred and 4.KISHOR C SOLANK 8-WING, IN THE BUILDING KNOWN AS netv-Seven Only 5 R K SHINDE KRISHNA APARTMENT., ON PLOT NO. 145 8 as on 4th July, 2025 6.DASHRATH 146, VILLAGE: NILMORE, TALUKA: VASA CHUNILAL SOLANKI DISTRICT: THANE - 421201 LAN NO. 172920910574937 &

172920910739057 1.SACHIN B OWNER OF THE PROPERTY -9th July, 2025 **KHOJURVEKAR** ₹ 25.46.048/-SACHIN B KHOJURVEKAR & KASHINATH K KHOJURVEKAR
PROPERTY DESCRIPTION - ALL THAT PIECE 2.KASHINATH K (Rupees Twenty-Five Lakhs Forty-KHOJURVEKAR AND PARCEL OF RESIDENTIAL FLAT LAN NO. Six Thousand 172920910504016 BEARING NO.02, ADMEASURING AREA 650SQ.FT. BUILT UP, ON THE GROUND Forty-Eight Only) as on 4th July, 202 FLOOR OF C-WING, IN THE BUILDING KNOWN AS MILAN PALACE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., ON PLOT NO. 36 37 41 TO 43 SURVEY NO 61 P&T COLON

ROAD, NANDIVALI, DOMBICALI EAST THANE - 421201. OWNER OF THE PROPERTY -9th July, 2025 SHAN MOHOMMAD ISAK KHAN ₹ 21,69,156/-PROPERTY DESCRIPTION - ALL THA IECE AND PARCEL OF RESIDENTIAL FLAT Nine Thousand BEARING NO.A-502, ADMEASURING AREA 331.5 SQ.ET. LE. 30.80SQ.MTRS. CARPE AREA (SALEABLE AREA ADMEASURING 5° Six Only) as on 4th SQ.FT. SALEABLE AREAWHICH I July, 2025 INCLUSIVE OF THE AREA OF BALCONIES IN THE BUILDING KNOWN AS BUILDING N 3 "YOGINI RESIDENCY", KOPARI NAKA CHANDANSAR ROAD, VIRAR (EAST

TALUKA VASAI, DIST: PALGHAR - 401305 The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that SMF-G India Credit is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, SMF-G India Credit is the late of the secured asset(s) mortgaged by the borrower(s).

India Credit shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other medy available under the Act and the Rules thereunder and realize payment. SMFG India Credit is remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. SMF-G india Credit is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) force enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), SMFG India Credit also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the SMFG India Credit. This remedy is in addition and independent of all the other remedies available to SMFG India Credit under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to edeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the horrower(s) are redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of SMFG India Credit and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Sd/- Authorized Officer SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED Date: 18.07.2025

Annual General Meeting:

NOTICE OF THE 38™ ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

CIN: L63032MH1986PLC154910

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") Only on Thursday, August 14, 2025 at 04:00 P.M. (IST) to transact th ousiness as set out in the Notice of the AGM.

anuary 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022, September 28 2023 and September 19, 2024 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEB Circulars dated January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023, October 07, 2023 an October 3, 2024 read with Master Circular dated November 11, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent Notic of the 38th AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2024-25 o Thursday, July 17, 2025, through electronic mode to those Members whose ema addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depositor Participants ('DPs'). On July 17, 2025, the Company has also issued letters with a link t the Annual Report 2024-25 to those shareholders whose email IDs are not registered. The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2024-25 to those Members who request for the same at contact@seamec.in mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

vebsite of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote E-voting:

n compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Compani Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standard-2 o General Meetings issued by ICSI and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, as mended, read with the MCA Circulars, the Company is providing to its Members th acility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be ransacted as mentioned in the Notice of the 38th AGM and for this purpose, the Compan has appointed NSDL for facilitating voting through electronic means

he detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 38 AGM. Members are requested to note the following:

. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting Monday, August 11 2025 (9.00 a.m. IST) Conclusion of remote e-Voting Wednesday, August 13, 2025 (5.00 p.m. IST The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter ar Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paidequity share capital of the Company as on Thursday, August 7, 2025 ('cut-off date'). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting. Membe attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall b able to exercise their right to vote during the Meeting. Once the vote on a resolution cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. person whose name is recorded in the Register of Members / Register of Benefici Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Votin before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior t

A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode an who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and hold shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-Votin by sending a request at evoting@nsdl.com. However, if the Member is alread registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID

. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquire shares o the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned in the Notes to Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPs registered with NSDL or Central Depositor Services (India) Limited ('CDSL') for remote e-Voting facility.

. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGN for information purposes only.

Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before / during the AGM in a fair an transparent manner.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM ou may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Votin user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 022 - 4886 7000 or send equest or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technica

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding	Members facing any technical issue in login can
	contact NSDL helpdesk by sending a request at
	evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000
Individual Shareholders holding	Members facing any technical issue in login can
cognition in domat mode with Control	contact CDSL holodock by conding a request at

By order of the Board of Directors

Place : Mumbai Date: July 17, 2025 President – Corporate Affairs, Legal and Company Secretary बैंक ऑफ इंडिया BOI

Ulhasnagar Main Branch:-Sai Regency Gol Maidan, Opp. Municipal Water Tank, Ulhasnagar - 421 001.Tel: 0251-2710574 E-Mail:Ulhasnagarm.navimumbai@Bankofindia.co.in

By Courier/Registered Post A/D

Mr. Afzal Akram Khan :-Address 1 :-Flat No. 503, 5th Floor, F Wing Coral Building At Mukul Palms Project, Jamiat CHSL, Kamlakar Nagar, Kohoj-Khuntavali Ambernath West Dist- Thane Address 2:-Plot No 207 Gurudwara Road Habib Nagar, Teka Br Ambedkar Nagar, Nagpur-440017, Nagpur, Maharashtra

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of Rs. 45,31,000/- along with uncharged interest from date of NPA 03/06/2025 We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues there under as on the date of this notice:-

Nature of Facility Sanctioned Limit (Rs) Outstanding dues (Rs.) Rs 45,67,146.00/- along Star Home Loan Rs.45,31,000/with uncharged interest from 004575110000144 date of NPA i.e. 03/06/2025 The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following

assets/securities (particulars of properties/assets charged to Bank):- All That Piece & Parcel Of Self Contained Flat No. 503, On Fifth Floor, In F Wing, Having Flat Adm. About Area 626 Sq.ft.(Carpet Area), Of Building Known As "Coral" In Mukul Palms, In The Society Known As The Jamiat Co-Operative Housing Society Limited" (Bearing Registration No, Tna/Hsg/1107, Has Acquired Land In Ambernath Bearing Survey No.2/10, 5/1, 5/3, 6/3(Part), 7/2 (Part), 12/9, And Cts No.31/17, 31/8, 33/7,53/2(Part), 54/1(Part), 55 Situated And Lying At Village Kohoj Khuntavali, Taluka Ambernath, Dist. Thane. Boundaries Of The Building:- On or towards East by: CTS No.312,On or towards West by : 9-Meter-wide, On or towards North by : Survey No.7,On or towards South by:

As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 03/06/2025 in accordance with the directions/quidelines issued by the Reserve Bank of India.

For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Rs.45,67,146.00/- along with Uncharged Interest from 03/06/2025 with further interest thereon as per Bank norms (Star Home Loan) with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above. While we call upon you to discharge your liability as above by payment of the

entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you.

If the said dues are not fully recovered from the proceeds realised in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/ recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you.

Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease licence, gift, mortgage or otherwise.

The undersigned is a duly authorised officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 of aforesaid Act.

10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy available to the Bank.

Name: Mrs. Smita Sadaphule N J Place: Ulhasnagai

Designation: Chief Manager&AUTHORISED OFFICER

POLYCHEM LIMITED (P)

Regd. Office: 7, Jamshedji Tata Road, Churchgate Reclamation, Mumbai 400 020. - Tel. No.: 022 22820048; Email: polychemltd@kilachand.com; Website: http://www.polychemltd.com Corporate Identification No.: L24100MH1955PLC009663

Notice of 68th Annual General Meeting Notice is hereby given that the Sixty - Eighth Annual General Meeting o the Members of POLYCHEM LIMITED (CIN: L24100MH1955PLC009663) will be held on Tuesday, 12th August, 2025 at 11:00 a.m. through Video Conference (VC) / Other audio visual means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 read with MCA Circulars and SEBI Circulars issued from time to time permitting the holding of AGM through VC/OAVM

The Company has sent the Annual Report along with the Notice of AGM or Thursday, 17th July, 2025 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depositories in accordance with MCA Circulars and SEB circulars. The Company has sent physical letters containing website link and navigation path to access the Annual Report to those shareholders who have not registered their email addresses. The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the Company's website website of BSE Limited ww on website of the NSDL www.evoting.nsdl.com In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act read

with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 68th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL). The cut -off date for determining the eligibility to vote by electronic means through "remote e-voting" or "evoting at the AGM" is 5th August, 2025. The remote e-voting period commences on Friday, 8th August, 2025

(09:00 a.m. IST) and ends on Monday, 11th August, 2025 (05:00 pm. IST) The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at AGM.

Ms. Ragini Chokshi of Ragini Chokshi & Co., Practicing Company Secretar (CP 1436) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The results shall be declared not later than 2 (two) working days from the conclusion of the AGM.

Any person who becomes a member of the Company after the notice ha been sent electronically by the Company, and holds shares as on the cutoff date i.e. 5th August, 2025 may obtain the User ID and Password by sending an email request to evoting@nsdl.com. For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned at page no. 12 of the Notice of 68th AGM. In case of any queries or issues or grievances pertaining to e-voting, Members may send a request at evoting@nsdl.com or call on 022-4886 7000.

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as speaker by sending their request from their registered email id mentioning their name, demat accoun number/folio number, PAN and mobile number along with their queries to polychemltd@kilachand.com at least 4 days prior to AGM.

Members holding shares in the dematerialized form are requested t intimate changes, in their address, if any, to their Depository Participants and members holding shares in physical form are requested to intimate mmediately the change of address to the Registrar & Share Transfer Agents **MUFG Intime India Pvt. Ltd.**, Email: mt.helpdesk@in.mpms.mufg.com or to the Company's Email Id at polychemItd@kilachand.com with Ledger Folio Numbers. Members are requested to register their email id/ bank details/ Nomination details etc., if not yet register to their depository participant in case shares held in demat mode and with the Registrar & Share Transfer Agents, in case shares are held in physical mode.

Book Closure: Notice is further given that pursuant to section 91 of the companies Act. 2013 and the Rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 6th August, 2025 to Tuesday, 12th August, 2025 (both days inclusive) for the purpose of 68th Annual General Meeting of the Company.

By Order of the Board of Directors For POLYCHEM LIMITED

Deepali V. Chauhan Company Secretary & Compliance Officer Dated: 17th July, 2025

Date: 17.07.2025 Place: Panvel/Mumbai

INFORMATION NOTICE

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my clients are intending to purchase the indermentioned premises from Mr. Rohitkumar Chhotubhai Desai and are investigating is title to the undermentioned premises.

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India POSSESION NOTICE under [RULE 8 (1)]

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

SION (W) BRANCH: Sadhana Vidyalaya, Plot No. 5,

Sion (West), Mumbai - 400 022. Telefax : 2404 2958 Tel. : 2409 2301 / 3153 5316

DATE-11/07/2025

Vhereas, the Authorised Officer of Central Bank of India, SION Branch under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit

Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) and 13 (12

notice dated-30/04/2025. calling upon the borrower Sri Mr. RADHESHYAM HIRALAI

LAXKAR (borrower) And Mrs. KIRAN RADHESHYAM LAXKAR (Co Borrower)

repay the amount mentioned in the notice being ₹ 14,43,043.70 (Rupees..Fourteen Lak

Fourty Three Thousands Fourty Three and Seventy Paise) only (which represents the

principal plus interest due as on the **30/04/2025**.), plus interest and other charges froi 30/04/2025 till date within 60 days from the date of receipt of the said notice.

he borrower having failed to pay the entire dues of the Bank, notice is hereby given to th

borrower, the guarantor and the public in general that the undersigned has taker

possession of the property described herein below in exercise of powers conferred o

m/her under section 13 (4) of the said act, read with Rule 8 of the Security Interes

he borrower and the Guarantor in particular and the public in general are hereby cautione

not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of

Central Bank of India, for the amount of ₹14,43,043. (Rupees..Fourteen Lakh Fourty Thre

Thousands Fourty Three and Seventy Paise) only (which represents the principal plu

he borrower's attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the

nterest due on the 30/04/2025.), plus interest and other charges from 30/04/2025.

SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

Enforcement) Rule, 2002 on this FRIDAY day of 11 JULY 2025.

read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a d

Flat no-505, on the fifth floor admes.21.12sqmt carpet area wing-C in the building Known as -Ashtha Kalash construcred on land bearing plot no-288,297(297-A),298 and 299CTS No419,419/1 to 34,420,420/1 to 25,417,417/1 to 26,416,416/1 to 18 awaharnagar.village - Pahadi Goregaon(West), TaLuka Borivali Mumbai Suburbai District. (Detailed description of the secured asset/ mortgaged property) Bounded by lorth: NA, South:NA, East:NA, West:NA

> (Authorised Officer Mr Chandan Kuma Chief Manager



Bandra (West) Branch: 6, Meghdoot, Junction of Turner Road & Linking Road, Bandra(W), Mumbai-400050. Tel: 2226426863, 26414259/26421653 Fmail: bandra@bankofbaroda.com web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE [For Immovable Property] Appendix IV[Rule 8 (1)]

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda Bandra West Branch under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 an in exercise of the power conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 02.02.2023 calling upon the Borrower M/s. Aaryadeep Builders and Developers, Guarantors Mr. Ajit Ganesh Kulkarni and Mr. Sayed Mohammed Hussain to repay the amount mentioned in the notice being Rs.7,6,11,4,212.78/- (Rupees Seven Crore Sixty One Lakh Fourteen Thousand Two Hundred Twelve and Seventy Eight Paise Only) as on 30.01.2023 and inclusive of interest upto 30.01.2023 and inclusive of interest upto 30.01.2023 and linguistics of the company plus unapplied interest from 31.01.2023 and other charges thereon with monthly rests and all incidental expenses, cost, charges and expenses incurred by the bank till repayment by you within a period of 60 days from the date of said notice. The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of taneth in History Desession of the property described herein below in each use on powers conferred on him under Section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the **11th day of July** 2025.

The borrower/mortgagor/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Bandra West Branch for an amount of Rs. 7,61,14,212.78/- (Rupees Seven Crore Sixty One Lakh Fourteen Thousand Two Hundred Twelve and Seventy Eight Paise Only as on 31.01.2023 and interest, other charges thereon. The borrower's attention is invited to provisions of Section 13 (8) of the Act, ir

respect of time available, to redeem the secured assets. **Description of the Immovable Property** Mortgage Property Shop No-1, Shop No-2 & Shop No-3 Redeveloped Building Sai Vishram Constructed on all those piece and parcel of the land bearing survey No.138, Hissa No.1, Corresponding CTS No. 772/A, Village Eksar,

pada, Dahisar (West) Mumbai- 400068 Date: 11.07.2025 Chief Manager, Authorised Officer, Place:Mumbai

Bank of Baroda S **SEAMEC LIMITED**

Regd. & Corp. Office: A-901-905, 9th Floor, 215, Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093. Tel: (91) 22-66941800 / 33041800 / Fax: (91) 22-66941818 / 33041818; Website: www.seamec.in; Email: contact@se

In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affrairs date April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, September 28, 2020, December 31, 2020

The Integrated Annual Report 2024-25 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 38th AGM is available on the website of the Company a https://www.seamec.in/investors.aspx. and on the websites of the Stock Exchanges viz www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on th

the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote agai on such resolution(s).

and password for casting the vote.

M/s. Satyajit Mishra & Co., Company Secretaries in Practice has been appointed as th

issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Depository Services (India) Limited helpdesk.evoting@cdslindia.com or contact at tol free no. 1800 21 09911

> Place: Mumbai S.N. Mohanty

जागरूकता उपक्रम म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा.

शनिवार, 19 जुलै 2025; सायंकाळी 6:00 वाजल्यापासून सिल्व्हर ओक्स, बी2बी सेंटर, अग्रवाल, डीमोंटे लेन, मालाड इंडस्ट्रियल इस्टेटच्या शेजारी, कांचपाडा, मालाड पश्चिम, मुंबई - 400 064, महाराष्ट्र. नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल करा: युती केणी, मोबाइल: 81691 89192. नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 पर्यंत असेल. वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही.

गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि

I HDFC

An Investor Education and Awareness Initiative

Equijase visas (नंत्रमण्ड करण्यासाठी नो युवर कर-एसर (कंवायसी)च्या आवश्यकता एकदाव पूर्ण करण्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.hdfcfund.com/information/key-know-how येथे पेट या. तुत्त्रमुकदार्तनी फक्ता नांदगीकृत सुय्युअक पंत्रासीक्ष व्यवहार करावा, ज्यांचा तमशीत संबीच्या बेबसाईटवर (www.sebi.gov.in/informedianis.html) तमासून पाहता बेदेत, कोणव्याही प्रकाराची वीच्यातीत तमार करावा, ज्यांचा तमशीत संबीच्या बेबसाईटवर (www.sebi.gov.in/informedianis.html) तमासून पाहता बेदेत, कोणव्याही प्रकाराची विकार विकारी वाच्या विकार विक

म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत.

जाहीर सूचना

पाद्वारे जनतेला **सूचना** देण्यात येत आहे की आमचे अशिल, **आर हाऊस रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड** (सीआयएन: यु७०१०९एमएच२०२१पीटीसी३७०२०१), एका कंपनी जे कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट आणि नोंदणीकृत आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय जिंदात मॅन्शन, ५ए, डॉ. जी. देशमुख मार्ग, मुंबई - ४०० ०२६ (**"विकासक**") येथे आहे यांच्या येथे खार्ल लिहीलेल्या **परिशिष्टात** अधिक विशेषत्वाने वर्णन केलेल्या सर्व अडथळांपासून मुक्त प्रिमायसेसचे "**प्रिमायसेस**") खरेदी आणि संपादनसाठी वाटाघाटी करत आहोत आणि त्यांच्या सचनेनसार आर्म्ह

प्रेमायसेस संदर्भात विकासकांचे हक्क, शीर्षक आणि हितसंबंधाची चौकशी करत आहोत सर्व व्यक्ति/संस्थे, संस्था कॉर्पेरेट, व्यक्ति, हिंदु अविभाजित कुटुंब समाविष्ट कोणतिही बँक आणि किंवा वित्तीय संस्था/ नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था, विश्वस्त संस्था, फर्म, मर्यादित दायित्व भागीदारी व्यक्तिंची संघटना आणि / किंवा सर्व वर्गांचे अधिकार ज्यांना प्रिमायसेस किंवा त्याच्या कोणत्याह भाग/ हिस्सासंदर्भात कोणताही दावा, आक्षेप, मागणी, हमी, भाग, हक्क, शीर्षक, हितसंबंध आणि किंवा लाभ असलेले विक्री, हस्तांतरण, बेचनपत्र, देवाण घेवाण, हक्क, शीर्षक, हितसंबंध, भाग लाभ, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, भाडेकरार, उप-भाडेकरार, परवाना, कर्ज फिटेपर्यंत मालम ताब्बात ठेवण्याचा हक्क, गहाण, ताबा, अडथळा, व्यवसाय, केअर-टेकर तत्त्वावर, करार व्हिवाटीचा हक्क, भेट, मृत्युपत्र, देखभाल, ताबा, विकास हक्क, राईट ऑफ वे, आरक्षण कौटंबिक तजवीज / सेटलमेंट, करार, लिसपेन्डन्स, कोणत्याही न्यायलयचा हकुम किंवा आदेश भागीदारी किंवा अन्यथा ज्या प्रकारे असेल त्यांनी याद्वारे कृपया लेखी स्वरुपात त्याची सूचन कागदोपत्री पराव्यासोबत निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे कार्यालय ७वा मजला. यनिट क्र. ७०३ आणि ७०४, पिरामल टॉवर, पेनिन्सुला कॉर्पेरिट पार्क, गणपतराव कदम मार्ग, ऑफ सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०००१३ आणि ईमेलच्या स्वरुपाद्वारे roopali.gosar@ dhavalvussonji.com आणि objections@dhavalvussonji.com येथे ह्या सूचनेच्य तारखेपासून **७ (सात)** दिवसाचा आत सूचित करावे, अन्यथा, सदर व्यक्ति किंवा व्यक्तिंचे दावा आणि/ किंवा दावे, जर कोणतेही असतील तर ते सोडून देण्यात आले आहेत, वापरात नाहीत, त्याग केले आहेत. सोडले आहेत असे मानले जाईल.

येथे उपरोक्त उल्लेखित परिशिष्ट

(सदर प्रिमायसेसचे वर्णन)

हपारेल हाऊस ("**इमारत**") म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या श्ल्या मजल्यावर फलेट ज्यां क्र. **ए-१** समाविष्ट **(१)** युनिट ज्याचे क्र. १०१ एकूण मोजमाप अंदाजे १४२.०५ चौरस मीटर (समतुल्य १५२९.०३ चौरस फुट किंवा सुमारे तेवढेच) करार क्षेत्र (समाविष्ट १३११.२७ चौरस फुट रेर वटई क्षेत्र आणि २१७.७६ चौरस फुट एक्सक्लुझीव डेक / बाल्कनी); आणि (२) युनिट ज्याचे क्र १०२ एकूण मोजमाप अंदाजे ३०५.८८ चौरस मीटर्स (समतुल्य ३२९२.४९ चौरस फुट किंवा सुमारे विढेच) करार क्षेत्र (समाविष्ट २९४३.९५ चौरस फुट रेरा चटई क्षेत्र आणि ३४८.५४ एक्सक्लुझीव डेक/ बाल्कनी); प्लस ९ चौरस फुट भिंतीची जागा आणि सर्व एकत्रितपणे ४४८.७३ चौरस मीटर्स समतुल्य ४८३० चौरस फुट किंवा सुमारे तेवढेच जे जमीनीचे सर्व तुकडे आणि हिस्से मोजमाप १७२२.६० चौरस मीटर्स (मालमत्ता रजिस्टर्ड कार्डानुसार) ज्याचे सी.एस. क्र. २४६ मलबार आणि कंबाला हिल विभागाचे, ३८ रिज रोड, मलबार हिल मुंबई शहरचा नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह येथे स्थित आणि असलेले, यासह इमारतीच्या २ (दुसऱ्या) तळघर पातळीवर ४ बंद कार पार्किंगर्च जागा वापरण्याचा आणि उपभोग करण्याचा विशेष अधिकार

१८ जुलै, २०२५ रोजी दिनांकित

D١ धवल वसनजी ॲण्ड असोसिएटस ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स

रुपाली गोसर

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड सीआयएन: एल४५२००एमएच२००५पीएलसी १५२०६१ नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३ डॉ ॲनी बेझट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३०

द्र क्र. ०२२ ६६६७०२०० फॅक्स क्र: ०२२ ६६६७ ०२८७ वेबसाईट: www.kecrpg.com ई-मेल: investorpoint@kecrpg.com विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

<mark>याद्वारे सूचना</mark> देण्यात येत आहे **की केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची विसावी** वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:०० वाजत (**भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/इतर ऑडिओ-व्हिज्यअल माध्यमे ("ओएव्हीएम") द्वो आयोजित केली जाईल, जेणेकरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार केले जातील, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") वेळोवेळी जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांचे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या तरतुदींचे पालन केले जाईल.

कंपनीने १७ जुलै २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (म्हणजेच ई-मेलद्वारे) ज्या सदस्यांचे ई-मेल पर्त डिपॉझिटरी पार्टिसिपंट ("डीपी"), कंपनी आणि एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे जिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट ("आरटीए") यांच्याकडे नोंदणीकत आहेत त्यांना वार्षिक सर्वसाधा सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या एकात्मिक वार्षिक अहवालाची लिंक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (म्हणजेच ई-मेलद्वारे) पाठवली आहे. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते डीपी, कंपनी आणि आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत नाहीत त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची वेब-लिंक देणारे पत्र देखील एकात्मिक वार्षिक अहवालासह पाठवण्यात आले आहे. एकात्मिक वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना ज्यामध्ये ई-मतदान सचनांचा समावेश आहे ते कंपनीच्या वेबसाइर https://www.kecrpg.com/agm वर "एजीएम २०२५" टॅब, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) आणि नॅशनल सिक्युरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") (<u>www.evoting.nsdl.com</u>) वर देखील उपलब्ध आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य नियम २० आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी सदस्यांना एजीएमपूर्व रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. एजीएममध्ये करावयाच्या सर्व व्यवसायांसाठी एनएसडीएलच्या ई-व्होटिंग सिस्टमचा वापर केला जातो. एनएसडीएलच्या ई-व्होटिंग सिस्टमचा वापर करून मतदान करण्याची प्रक्रिया सचनेत 'एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग' या शीर्षकाच्या खाली वर्णन केली आहे

रिमोट ई-व्होटिंग कालावधी मंगळवार, ०५ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता (IST) सरू होईल आणि गुरुवार, ०७ ऑगस्ट, २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजुता (IST) संपेल, य कालावधीत, कंपनीचे सदस्य, ज्यांच्याकडे **शुक्रवार, ०१ ऑगस्ट, २०२५ ("कट-ऑफ तारीख")** रोर्ज कंपनीचे शेअर्स (भौतिक स्वरूपात किंवा डिमॅटिरियलाइज्ड स्वरूपात) आहेत, ते सुचनेत नमुद केलेल्य व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल, सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिर्ल जाणार नाही. कट-ऑफ तारखेनुसार, सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खोदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करून मतदा करू शकते आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकते.ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे. ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आधीच मतदान केलेले नाही, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

ई-मतदान प्रक्रियेची (एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदान) निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी, श्री. पी. एन. पारिख (सदस्यता क्रमांक एफसीएस-३२७) आणि त्यांच्या अनुपस्थितीत, मेसर्स पारिख पारिख अँड असोसिएट्सच्या सुश्री जिग्यासा वेद (सदस्यता क्रमांक एफसीएस-६४८८) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते खालील प्रक्रियेनुसार तो नोंदर्ण

१. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते <u>https://web.in.mpms.mufg.com</u> EmailReg/Email_Register.html येथे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यासारखे तपशील देऊन तात्पुरते आरटीएकडे नोंदणीकृत करू शकतात आणि शेअर सर्टिफिकेटची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात अपलोड करू शकतात.

२. डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते <u>https://web.in.mpms.mufg.com/</u> EmailReg/Email Register येथे तात्प्रते आस्टीएकडे नोंदणीकृत करू शकतात. त्यासाठी त्यांनी नाव, डीपी आयडी/क्लायंट आयडी, पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अशी माहिती द्यावी. हे स्पष्ट करण्यात येते की ई-मेल पत्त्यांच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी

त्यांच्या संबंधित डीपींकडे ई-मेल पत्ता नोंदवावा. डिमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपय <u>https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html</u> ला भेट द्या.

वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न असल्यास, तुर्म्ह www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवा विचारले जाणारे प्रश्न आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा ०२२ ४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा एनएसडीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक, सुश्री पल्लवी म्हात्रे यांच्याशी <u>evoting@nsdl.com</u> वर संपर्क साधू शकता.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १७ जुलै, २०२५

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

सरज एकसंबेक कंपनी सचिव आणि अनपालन अधिकार्र दिनांक: १७ जुलै, २०२५

याद्वारे सूचना देण्यात येते कि, आम्ही (१) यात याखाली लिहिलेल्या **परिशिष्ट-।** मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तांच्या संबंधातील मालकांच्या (ज्यांचा तपशील यात याखालील **परिशिष्ट –।** मध्ये नमूद केलेला आहे.) अधिकारांची आणि (२) यात याखाली लिहिलेल्या **परिशिष्ट – ॥** मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तांच्या संबंधातील मार्गाधिकार धारकाच्या सुविधाधिकार हक्कांची (ज्यांचा तपशील यात याखालील **परिशिष्ट -॥** मध्ये नमूद केलेला आहे.) चौकशी करीत आहोत.

सर्व व्यक्ती/संस्था तसेच व्यक्तिगत, हिंदु अविभाजित कुटुंब, एखादी बँक किंवा वित्तीय संस्था किंवा नॉन बॅंकिंग वित्तीय संस्था, संविधीमान्य प्राधिकरणे, पेढी, संस्था, व्यक्तींच्या समित्या किंवा व्यतिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित यांना मालकांच्या/मार्गाधिकार धारकाच्या विरुद्ध आणि/ किंवा खालील नमूद केलेल्या मालमत्तांच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या संबंधातील विक्री, अदलाबदल, भाडे, भाडेपट्टा, पोट- भाडेपट्टा, वाटप, अनुज्ञप्ती, अभिहस्ताकन, गहाण (सामान्य किंवा अन्य), वारसा, मृत्युपत्रीत देणगी, उत्तराधिकार, बक्षिस, धारणाधिकार, आकार, परिरक्षा, सुविधाधिकार, न्यांस, कब्जा, जप्ती, व्यादेश, प्रलंबित वाद, कुटुंब व्यवस्था,/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, करार/करारनामें, विकासाधिकार, भागिदारी, किंवा कोणत्याही स्वरूपाचै अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही शेअर, अधिकार, हक्क, दावा, लाभ, मागणी किंवा हितसंबंध असेल त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर/इमेल आयडीवर या जाहीर सुचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांच्या** आत दस्तावेजी पुराव्यासह लेखी स्वरूपामध्ये ज्ञात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारचा दावा/मागणी/आक्षेप आणि/किंवा दावे/मागण्या/आक्षेप, जर काही असतील तर, त्यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग करण्यात आलेला आहे, असे समजण्यात येईल. या जाहीर सुचनेला प्रतिसाद देऊन संबोधित केलेल्या सर्व दाव्यांना/मागण्यांना/आक्षेपांना संदर्भ क्र.

<u> परिशिष्ट – I</u>

गाव वावर्ले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथील खालील गट क्रमांक असलेल्या

जीमन	जिमनीचे ते सर्वे तुकडे आणि भाग :				
अनु.	गटक्र.	क्षेत्रफळ	मालक		
क्र.		(आरमध्ये)			
			(१) हरविंदर सिंग साधूसिंग ननाडे		
٤.	८५	५२	(२) जंगसिंग साधूसिंग ननाडे		
			(३) तरसेम सिंग साधुसिंग ननाडे		
			(४) सुरिंदर सिंग ननाडे		
			(१) जोगिंदर कौर मथारू		
٦.	८६/अ	४६.४	(२) अमरीक सिंग मथारू		
			(३) मलकितसिंग रणजितसिंग मथारू		
			(४) प्रितपाल सिंग मथारू		
			(१) जोगिंदर कौर मथारू		
₹.	८६/ब	२६	(२) अमरीक सिंग मथारू		
			(३) मलकितसिंग रणजितसिंग मथारू		
			(४) प्रितपाल सिंग मथारू		
٧.	८९	२५	बलकार सिंग जोगा सिंग बैंस		
ч.	९०	G	बलकार सिंग जोगा सिंग बैंस		
ξ.	९१	૨. ૫	जोगा सिंग साधुसिंग बैंस		
७ .	९२	٧.३	बलकारसिंह जोगासिंग बैंस		
८.	९४	१२.४	बलकारसिंह जोगासिंग बैंस		
۶.	९५	१३७.८	अमरजोत कौर बलकार सिंग बैंस		
१०.	९६	४३.९	बलकारसिंह जोगासिंग बैंस		
११.	गावठाण जमीन,	११.३५१७	जोगा सिंग साधुसिंग बैंस		
	मिळकत क्र. ७९	(संरचना, क्षेत्रफळ			
	च्या समावेशासह	०.९१०७ आरच्या			
		समावेशासह)			
		परिशिष्ट	z –II		

<u>परिशिष्ट –॥</u>

गाव वावर्ले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथील खालील गट क्रमांक असलेल्या जिमनींचे ते सर्व तकडे आणि भाग :

गटक्र.	क्षेत्रफळ (आर मध्ये)	मार्गाधिकार धारक
५/१/१ (भाग)	?	बलकार सिंग जोगा सिंग बैंस
	आज दिनांक १८	जुलै, २०२५

सागर कदम भागिदार डीएसके लिगल

वकील आणि सॉलिसिटर्स. १७०१, वन वर्ल्ड सेंटर १७ वा मजला, टॉवर २बी, ८४१, सेनापती बापट मार्ग एल्फिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३ ईमेल आयडी: srs.publicnotice@dsklegal.com

पॉलिकेम लिमिटेड 🕐

नोंदणी कार्यालयः ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट रिक्लमेशन, मुंबई-४०० ०२०, फोन क्र.: ०२२ २२८२००४८;

ईमेलः polychemltd@kilachand.com; वेबसाईटः http://www.polychemltd.com कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन क्र.:एल२४१००एमएच१९५५पीएलसी००९६६३

६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की**, पॉलिकेम लिमिटेड** (सीआयएनः एल२४१००एमएच१९५५ . गिएलसी००९६६३) च्या सभासदांची अङ्सष्ठावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एमजीएमच्य सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हेज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ रोजी स. ११.०० वा घेण्यात येणार आहे. कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता वेळोवेळी जारी एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

कंपनीने एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स नुसार कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट/डिपॉझिटरीजकंडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने गुरुवार १७ जुलै, २०२५ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल पाठवला आहे. ज्यांनी त्यांचे इमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी पथदर्शक मार्ग व वेबलिंक असलेली प्रत्यक्ष पत्रे कंपनीने पाठवली आहेत. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.polychemltd.com, बीएसई लिमिटेंडची वेबसाईट vww.bseindia.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर

सुद्धा उपलब्ध आहे ॲक्टच्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुदीच्या अनुपालनात आणि नुसार कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) च्या इलेक्टॉनिक व्होटिंग सिस्टम मार्फत ६८व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावावर इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करण्यासाठी सभासदांना "रिमोट ई-व्होटींग" आणि "एजीएम दरम्यान ई-व्होटींग'' सुविधा पुरवली आहे. ''रिमोट ई-व्होटींग'' किंवा ''एजीएम मध्ये ई-व्होटींग'' मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान करण्यासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख ५ ऑगस्ट. २०२५ आहे.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५ (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल. आणि सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५ (सायं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. रिमोट ई व्होटींग मॉड्यल त्यानंतर एनएसडीएल टारे निष्कीय करण्यात येर्दल आणि रिमोट ई–व्होटींगला वरील तारीख आणि वेळेनंतर परवानगी देण्यात येणार नाही. जे सभासद व्हीसी/ओएव्हीए सुविधेमार्फत एजीएमला हजर राहतील आणि रिमोट ई–व्होटींग मार्फत ठरावावर त्याचे मतदान केलेले नाही आणि तसे करण्यास प्रतिबंध केलेला नाही ते एजीएम दरम्यान ई–व्होटींग सिस्टम मार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील. ज्या सभासदानी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग द्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. सभासदांनी ठरावावर एकदा ई-व्होट केल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंद्विली असतील. तेच फक्त रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यासाठी तसेच एजीएममध्ये ई-व्होटींगसाठी हक्कदार राहतील.

रिमोट ई-व्होटींग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सीपी १४३६) रागिनी चोकशी अँड कंपनीच्या श्रीम. रागिनी चोकशी यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एजीएम संपल्यापासून जास्तीत जास्त र (दोन) कामाच्या दिवसांत निकाल घोषित केला जाईल.

कोणतीही व्यक्ती जी कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्भतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनली आहे आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच ५ ऑगस्ट, २०२५ रोजी शेअर्स धारण केले आहेत ती evoting@nsdl.com वर ईमेल विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते ई-मतदानाच्या प्रक्रियेसाठी आणि पद्धतीसाठी, सभासदांनी ६७ व्या एजीएमच्या सूचनेतील पान क्र. १२ वर नमूद केलेल्या सूचनेच्या संदर्भ घ्यावा. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंक किंवा समस्या किंवा तक्रारी असल्यास, सभासद evoting@nsdl.co.in वर ईमेल विनंती पाठवू शकतात किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करू शकतात.

जे सदस्य एजीएम मध्ये प्रश्न विचारू इच्छितात किंवा त्यांचे विचार मांडू इच्छितात. त्यांनी वक्ता म्हणन त्यांची विनंती त्यांचे नोंदणीकत ईमेल आयडी मार्फत त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, पॅन आणि मोबाइल क्रमांकासह त्यांच्या प्रश्नांसह एजीएम पूर्वी किमन ४ दिवस आधी polychemltd@kilachand.com येथे पाठवून वक्ता म्हणून नोंदणी करू

डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या पत्त्यामध्ये बदल, जर काही असेल तर, त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिमेंट्स आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना. रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटला **एमयएफजी इन टाईम प्रा**. **लि** ईमेल: rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा कंपनीच्या ईमेल आयडी polychemltd@in.mpms.mufg.com वर लेजर फोलिओ क्रमांकांसह कळवावे. सदस्यांर्न जर डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे आणि फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट्सकडे नोंदणी केली नसेल विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल आयडी/बँक तपशील/नामांकन तपशील इ. ची नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत आहे.

बुक क्लोजर: पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम कारणास्तव बधवार, ६ ऑगस्ट, २०२५ ते मंगळवार १२ ऑगस्ट, २०२५ ला अनुसरुन कंपनीच्या सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तवे कंपनीच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ ते गुरुवार २९ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. ठिकाण: मुंबई संचालक मंडळाच्या आदेशानुसार

> सही/ दीपाली व्ही. चौहान कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

पॉलीकेम लिमिटेड साठी

सदस्यत्व क्र. ए३८२७३

(India) Limited

बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळ मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३.

देनांक १६.०७.२०२५ रोजी नवशक्ती या वृत्तपत्रात प्रकाशित कर्जदार मे. यांदे कॅटरर्स, प्रोप्रायटर श्री. सुजि स्तात्रय यांदे, संयुक्त कर्जदार श्री. दत्तात्रय डी. यांदे आणि इतर यांच्या तिलावाकरिता जाहीर सूचना मेळकतीची विक्री या सूचनेमध्ये अटी आणि शर्ती मध्ये चुका आहेत तर त्या बरोबर खालील प्रमाणे वाचांव्यात. १. अ. क्र. १ मध्ये ''ई-लिलाव हा विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह ०५.०८.२०२४ रोजी स.१०.०० ते दु. १२.०० दरम्यान करण्यात येईल.'' ऐवजी ''ई-लिलाव हा विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या ऑपोआप विस्तारासह ०५.०८.२०२५ रोजी स.१०.०० ते दू. १२.०० . दरम्यान करण्यात येईल.'' असे वाचावे.

शुद्धिपत्रक

२.अ. क्र. ११ मध्ये मिळकतीची निरीक्षण दिनांक ''२५.०७.२०२४'' ऐवजी ''२५.०७.२०२५'' अशी

३. अ. क्र. ५ मध्ये ''एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी, बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१/२०२ए आणि २००-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ यांचेकडे किंवा jaganathrao@asrecindia.co.in कडे ईमेल मार्फत सादर करणे '' ऐवजी ''एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी, बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए- २००बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी- घाटकोपर लिंक रोड, चकाला,अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ यांचेकर्ड किंवा vikas@asrecindia.co.in, कडे ईमेल मार्फत सादर

४. अ. क्र. १५ मध्ये ''सदर सूचना हि त्यांची संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारखेस सरफैसी 8.3. इ. १९ मध्य ''सदर सुवना हि त्याचा सपूण थळवाका चुकता न कटचास वरात नमुद तारखस सरकरा। अंक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्फोर्समेंट) ठल्स अन्वयं तारण मिळकतीच्या विक्रीसाठी कर्जवार/ हमीदार/ ग्रह्माण्वददार यांना ३० विद्यासंवी सूचना तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्फोर्समेंट) ठल्स, म्हणूनहीं बजावली आहे.'' ऐवजी '''सदर सूचना हि त्यांची संपूर्ण थळवाकी चुकती न केट्यास वरील नमुद तारखेस सरफेसी ऑक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्फोर्समेंट) ठल्स अन्वयं तारण मिळकतीच्या विक्रीसाठी कर्जवार/ हमीदार/ ग्रह्माण्वददार यांना १५ विद्याची सूचना तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्फोर्समेंट) ठल्स, म्हणूनही बजावली आहे.''असे वाचावे.

९. तसेच नोटीसच्या शेवटची दिनांक ''१६.०७.२०२४'' ऐवजी ''१६.०७.२०२५'' अशी वाचावी

इतर मजकुर अपरीवर्तीत राहील.

ठिकाणः लातूर/ महाराष्ट्र

ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिकारी एएसआरईसी (इंडिया) लि.

कब्जा सूचना ज्याअर्थी**, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकत अधिकारी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्याना मिळालेल्या अधिकारांच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या

AIG	त्राता नातून देठ दिवसात पुनता करण्याताठा नागणा सूचना जात करा। जाह.						
अ.	कर्जक्र.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ आणि			
蛃.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	कब्जा प्रकार			
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)				
٤	३०६९९६३०००१५७०	१) जाधव नामदेव	०७.०५.२०२५	तारीख:			
		रमेश (कर्जदार),	रु. ३,६७,२२६.०१	१५-०७-२०२५			
		२) रमेश रामू	(रुपये तीन लाख सदुसष्ट	वेळ:			
		जाधव (सह-कर्जदार),	हजार दोनशे सञ्बीस आणि	स. १०:३१ वा.			
		३) उषा बापू लोंढे	एक पैसे मात्र)	सांकेतिक ताबा			
		(सह-कर्जदार)	०५.०५.२०२५ रोजी				

मिळकतीचे वर्णनः जीपीएच क्र. ८७२, शिवली ग्रामपंचायतीच्या जवळ, येथे मौजे शिवली, ता. औसा, जि. लातूर ४१३५२० येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित जमिन क्षेत्र ९१८.०० चौ. फू. धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबद्धता त्यादिशेला किंवा त्यादिशेने: पर्वेला: सरेश क्षिरसागर, पश्चिमेला: रस्ता, दक्षिणेला: नितीन नारायण

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह**-**कर्जदार/हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही त्रवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्य बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल

जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांकः १२.०७.२०२५ जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालय :</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि बंगळुरू-५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> कार्यालय क्र. ७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटरसमोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे-४१९०३७

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

मुंबई अंधेरी लोखंडवाला (२६७७) : तळ मजला, सीटीएस क्र. ६१२, प्लॉट क्र. बी-६, अंधेरी न्यू लिंक रोड, रहेजा क्लासिक समोर, अंधेरी (प.) ॥.

ई-मेल : cb2677@canarabank.com, मोबाईल क्र. ८६५५९६३३०५, ८६५०७४८४३४.

मागणी सूचना (कलम १३(२)) संदर्भ.: आरओएन/२६७७/डिमांड/२९०६०१०२/०१ २१.०४.२०२५

१. श्री. अमीत अशोक अहिरे, फ्लॅट क्र. ए/१०८, १ला मजला, बिल्डिंग क्र. २, ए-विंग.

साई श्रध्दा सी.एच.एस., लि., एमव्हीएम स्कूल समोर, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.

<mark>२. श्री. अमीत अशोक अहिरे, येथे सुध्दा:</mark> फ्लॅट क्र. ५०३, ५वा मजला, बिल्डिंग क्र. २ र-विंग, साई श्रध्दा सी.एच.एस., लि., एमव्हीएम स्कूल समोर, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. ३. श्रीम. रुपा शुक्ला अहिरे, फ्लॅट क्र. ए/१०८, १ला मजला, बिल्डिंग क्र. २, ए-विंग

साई श्रध्दा सी.एच.एस., लि., एमव्हीएम स्कूल समोर, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.**३. श्रीम. रुपा शुक्ला अहिरे,येथे सुध्दा:** फ्लॅट क्र. ५०३, ५वा मजला, बिल्डिंग क्र. २, ए-विंग, साई श्रध्दा सी.एच.एस., लि., एमव्हीएम स्कूल समोर, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.

विषय : सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये मागणी

की, श्री. अमीत अशोक अहिरे, आणि श्रीम. रुपा शुक्ला अहिरे यांनी वेळोवेळी आमच्या मुंबई अंधेरी लोखंडवाला (०२६७७) शाखेकडून वेळोवेळी खालील कर्ज/पतसुविधा घेतल्या आहेत.

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्ज रक्कम	कर्ज/मर्यादेचा प्रकार	२०.०४.२०२५ तारखे रोजीस दायित्व	व्याजाचा दर		
१	२६७७६१९००३९९	२०,१६,०००.००	६१९- हाऊसिंग फायनान्स	रु. १२,६७,२७३.५५	११.१५ %		
वरील	वरील सदर कर्ज/पतसुविधा या आमच्या नावे तुम्ही निष्पादित केलेल्या संबंधित दस्तोवजांच्या						

सुकृताद्वारे येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या मत्तेचे गहाणाच्या मार्गाने यथायोग्य सुरक्षित आहेत. तुम्ही बँकेच्या विहित अटी आणि शर्तीनुसार तुमचे दायित्व निभावण्यास कसूर केल्यामुळे बँकेने २३.०७.२०२२ रोजी एनपीए म्हणून कर्ज वर्गीकृत केले आहे, त्यामुळे आम्ही याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत तारखेपर्यंत उपार्जित व्याज आणि इतर खर्चासह रु. १२,६७,२७३.५५ (रुपये बारा लाख सदुसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर आणि पैसे पंचावण्ण मात्र) चे संपूर्ण दायित्व निभाविण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला सूचना जारी करीत आहोत, कस्र केल्यास आम्ही उक्त अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करू

पुढे तुम्हाला आमच्या पूर्व सहमतीशिवाय कोणत्याही बाबतीत परिशिष्टात नमूद तारण मत्तेसह कोणताही व्यवहार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर प्रचलित इतर कोणताही कायदा आणि / किंवा उक्त अधिनियामान्वये उपलब्ध कोणत्याही अन्य अधिकाराला बाधा येऊ

तमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे.

मागणी सचना ही रजिस्टर्ड पोस्टने तम्हाला बँकेच्या नोंदीमध्ये उपलब्ध शेवटच्या जात पत्त्यावर जारी केलेल्या मागणी सूचनेची बजावणी न झाल्यामुळे देण्यात येत आहे.

परिशिष्ट

गहाण/जंगमगहाण मत्तेचा विनिर्दिष्ट तपशिल खालीलप्रमाणेः

बाबवार गहाण जंगमगहाण मत्तेचे वर्णन	तपशिलवार वर्णन
? .	फ्लॅट क्र. ए/१०८, १ला मजला, बिल्डिंग क्र. २, ए-विंग, साई श्रध्दा सी.एच.एस., लि., एमव्हीएम स्कूल समोर, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. क्षेत्र साधारण ३१.२२ चौ.मी. सेरसाई सिक्युरिटी इंटरेस्ट आयडी- ४०००३९६८४३३४. सेरसाई ॲसेट आयडी- २०००३९६१७४६०.

दिनांक : २१.०४.२०२५ प्राधिकृत अधिकारी/डिव्हिजनल मॅनेजर ठिकाणः मुंबई

State Bank of India

सही/- प्राधिकृत अधिकारी

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा, ठाणे (११६९७):-१ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ए-११२, सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), ४००६०४, **ईमेल आयडी :** sbi.11697@sbi.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस मागणी सूचना जारी करून कर्जदार यांना खालील नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना

सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेरोजीस घेतला विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया यांस रक्कम आणि

ऱ्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

-1	खात/कजदार/हमादार याचे नाव आणि पत्ता	गहाण/	कञ्जाचा	१) मागणा सूचनचा ताराख
١		प्रभारित मिळकतीचे वर्णन	तारीख	२) मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम
١	१. मे. २४ फिटनेस, इंदिरा टॉवर, युनिट क्र. १०१ ते ११०, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व,	फ्लॅट क्र. ५०५, ५वा मजला, ए विंग,	१७.०७.२०	१) ३१.१०.२०२२
١	जि – ठाणे – ४२१२०१.	इमारत क्र. ४, माऊली सीएचएस	२५	२) रु. ५७,७५,५८२/-
١	२. श्री. महेश दिनेश आंगणे (भागीदार आणि हमीदार) - ३/१०, जुनी बावन चाळ,	लिमिटेड, म्हाडा कॉलनी, न्यू इंडिया		(रुपये सत्तावन्न लाख पंच्याहत्तर हजार पाचशे
١	टीबी कदम मार्ग, टॅंक रोड, काळाचौकी, मुंबई - ४०००३३.	युनायटेड मिल कंपाउंडजवळ, रामभाऊ		ब्याऐंशी मात्र) ३०.१०.२०२२ रोजीस
١	३. श्री. जगदीश प्रकाश परब, (भागीदार आणि हमीदार) - १, एकनाथ साळुंके चाळ,	भोगले मार्ग, घोडपदेव, माझगाव विभाग,		आणि त्यावरील व्याज, परिव्यय इ.
١	दत्त मंदिराच्या समोर आजदे गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०३	भायखळा पूर्व - ४०००३३		
١	४. श्री. पांडुरंग केशव आंगणे (वैयक्तिक हमीदार)			
١	३३७, ओसरगाव, गवळवाडी, ता. कणकवली, जिल्हा - सिंधुदुर्ग - ४१६६०३			

तिकाण : ताणे

प्रणेश ठाकूर, प्राधिकृत अधिकारी. स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाखा



दिनांक : १८.०७.२०२५

JIO FINANCIAL SERVICES LIMITED

(पुर्वीची रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालय: पहिला मजला, बिल्डिंग ४ एन ए, मेकर मॅक्सिटी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१. महाराष्ट्र, भारत

दूरध्वनीः +९१ २२ ३५५५ ४०९४ । ई-मेलः investor.relations@jfs.in । वेबसाईटः www.jfs.in कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक: L65990MH1999PLC120918

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांचा गोषवारा

(₹ कोटीत पति समभाग मिळकत वगळता)

	_			(र पगटारा,	(र पगटारा, प्रारा राननाग निक्करा पगळरा)			
		स्वतंत्र			एकत्रित			
तपशील	३०-०६-२०२५ रोजी संपलेले तिमाही	३१-०३-२०२५ रोजी संपलेले वर्ष	३०-०६-२०२४ रोजी संपलेले तिमाही	३०-०६-२०२५ रोजी संपलेले तिमाही	३१-०३-२०२५ रोजी संपलेले वर्ष	३०-०६-२०२४ रोजी संपलेले तिमाही		
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		
१. प्रचलनाद्वारे एकुण मिळकत	938.2८	८०५.५६	933.८९	६१२.४६	२,०४२.९१	४१७.८२		
२. कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू पूर्व) निव्वळ नफा/ (तोटा)	९६.१५	६५३.३ ९	९७.८८	३९०.४०	१,९४६.९१	४००.३९		
 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा असाधारण वस्तू पश्चात) 	९६.१५	६५३.३९	९७.८८	४१८.९७	१,९४६.९१	४००.३९		
४. कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू पश्चात)	७१.४६	५४८.९१	७৭.७६	३२४.६६	9,६9२.५९	३१२.६३		
५. कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक मिळकत कालावधीसाठी (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक मिळकत (करपश्चात) सहेँ	७१.६४	५४८.६५	৩৭.६५	१६,५७६.४५	(94,६५9.9६)	६, १४४.५१		
६. भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी)	६,३५३. 98	६,३५३. 98	६,३५३. २८	६,३५३. १ ४	६,३५३ .98	६,३५३.२८		
७. राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	9८,६३२.३२	9८,६३२.३२	9८,०८३.५३	9,90,983.3८	9,9७,9४३.३८	9,32,098.3८		
८. प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी) मूलभूत (₹)	0.99	०.८६	0.99	0.80	२.५४	0.89		
सौम्यिकृत (₹)	0.99	०.८६	0.99	0.49	2.48	0.89		

दिनांकः १७ जुलै, २०२५

ठिकाणः मुंबई

ए) वरील आकडेवारी ही ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणामांचा गोषवारा आहे जो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटिकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ मधील नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आला आहे. संपूर्ण स्वरूपातील तिमाही, स्टॉकएक्सचेंजच्या वेबसाइट्सवर http://www.nseindia.com/corporates येथे आणि http://www.bseindia.com/corporates येथे आणि कंपनीच्या वेबसाइटवर http://www.jfs.in येथे उपलब्ध आहेत.

बी) कंपनीचे ३० जून, २०२५ रोजी संपलेले वरील तिमाहीचे स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निष्कर्ष कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (वेळोवेळी सुधारित) सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकांनुसार (इंड-एएस) तयार करण्यात आले आहेत. वरील स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निष्कर्षांच लेखापरीक्षण समितीने १७ जुलै, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत आढावा घेतला आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या त्यांच्या बैठकीत त्यास मान्यता दिली आहे.



संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (पुर्वीची रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड म्हणून परिचित) स्वाक्षरी/-

(डीआयएन: ०९२५०७१०)

हितेश कमार सेठिया मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर